

जुली खारभूमी योजना, ता.वसई,
जि.पालघर या योजनेच्या नूतनीकरणाचे
कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय
मान्यता मिळणेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग
शासन निर्णय क्र.खाभूयो-२०२१/प्र.क्र.२२०(भाग-२)/खारभूमी
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक:- ०८ एप्रिल, २०२५

पहावे-

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांचे पत्र क्र.जसंविकोप्र/खारभूमी/
जुली/तां-३/४१३७, दिनांक २०.१२.२०२३

प्रस्तावना:-

जुली खारभूमी योजना ता.वसई, जि.पालघर या योजनेचे स्थान पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील विरार पश्चिमेस ४ कि.मी. अंतरावर आहे. सदर योजना एक बेट आहे. जुली खारभूमी योजनेच्या सभोवताली वैतरणा खाडी आहे. जुली खारभूमी योजना, ता. वसई, जि.पालघर ही योजना पालघर जिल्ह्यातील (जुना ठाणे जिल्हा) खारभूमी विकास योजनेच्या बृहत आरखड्यात अ.क्र.१७ व पृष्ठ क्र.२२ वर समाविष्ट आहे. तसेच केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांचे कडील पत्र जा.क्र.जे-१७०११/३२/२००१/आय-३, दिनांक २२.०८.२००३ अन्वये सागरी नियमन कायदा, १९९१ मधून सूट दिलेल्या कोकणातील एकूण ५७५ (जुन्या ठाणे जिल्ह्यातील १०८ खारभूमी योजना) खारभूमी योजनांमध्ये या योजनेचा समावेश आहे. योजनेच्या बांधाची संपूर्ण लांबी ५०४० मी आहे. या योजनेमुळे ९९ हेक्टर क्षेत्र पुनः प्रापित होणार आहे.

सदर योजनेचे मुळ काम सन १९९० मध्ये पूर्ण करण्यात आले. जुली खारभूमी योजनेचे नूतनीकरणाचे काम सन २०१४-१५ मध्ये पूर्ण करण्यात आले. तदनंतर सन २०१८-१९ मध्ये तातडीने देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले.

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे दाखल जनहित याचिका क्र.७९/२०१४ च्या अनुषंगाने दि.२३.०३.२०२३ व दि.१५.१२.२०२३ रोजी मा.न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बांधाची दुरुस्ती कामाबाबत तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने मुख्य अभियंता, कोंकण प्रदेश, मुंबई यांनी उपरोक्त संदर्भान्वये जलसंपदा विभागाची दरसूची सन २०२२-२०२३ नुसार अद्यावत करून प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रक शासनास सादर केले आहे. सदरच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासन पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करित आहे.

शासन निर्णय :-

जुली खारभूमी योजना, ता.वसई, जि.पालघर या योजनेच्या सा.क्र.० ते २११ मी., सा.क्र.११९७ ते ३९६१ मी. व सा.क्र.४१७० ते ४९६१ मी. मधील बांधाचे नूतनीकरण करणे व सा.क्र.१३८० मी. वरील उघाडीचे मजबुतीकरण करणे या कामास जलसंपदा विभाग दरसूची २०२२-२०२३ या वर्षाच्या दरसूचीवर आधारित अंदाजित रु.११,८८,४०,६७५/- (रुपये अकरा कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष चाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर फक्त) एवढ्या रक्कमेस याद्वारे “विशेष बाब म्हणून” प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तरतुदींचा उप शीर्षवार गोषवारा सोबतच्या परिशिष्टामध्ये देण्यात येत आहे. सदरील प्रशासकीय मान्यता पुढील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

- १) योजनेच्या कामावरील खर्च मागणी क्र.आय-५, मुख्य लेखाशिर्ष “४४०२ मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च (१०२) मृद संधारण (०१) खार जमीन योजना (०१) बांधकामे (योजनांतर्गत) (४४०२०३८४)” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा व तो मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
- २) जुली बेटाच्या परिसरात होत असणाऱ्या अवैध वाळू /रेती उत्खनामुळे बांधाचे नुकसान झाले आहे. सबब, सदर योजनेसाठी महसूल विभागाकडे आपत्ती निवारणासाठी राखून ठेवण्यात आलेल्या निधीतून खर्च करण्यात यावा. यासाठी संबंधितांकडे विहित मार्गाने मागणी सादर करण्यात यावी.
- ३) सदर कामासाठी विहित मार्गाने तरतूद अर्थसंकल्पित केल्याशिवाय त्यावर खर्च केला जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
- ४) शासन शुध्दीपत्रक दिनांक १५.०१.२०२४ मधील अ.क्र. २ नुसार खारभूमी योजना पूर्ण करण्यासाठी पुनःप्रापित क्षेत्रातील लाभधारकांकडून प्रकल्पातील सहभाग म्हणून रुपये ५००/- प्रती हेक्टर खर्च (किमान रु.२००/- रोख व रु.३००/- मजुरीच्या स्वरूपात किंवा रोखीने) घेण्यात यावा. शासन निर्णय दिनांक ०४.०३.२०२२ मधील परिच्छेद क्र. २(३) नुसार खारभूमी योजनेचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी लाभधारकांनी सहकारी संस्था स्थापन करावी व योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर योजना देखभाल व दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात यावी.
- ५) या कामाकरीता पर्यावरणविषयक तसेच इतर सर्व वैधानिक मान्यता घेतल्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरु करावे.
- ६) सदर प्रशासकीय मान्यता म्हणजे प्रकल्प कार्यान्वयीत करण्याच्या विविध टप्प्यावर झालेल्या अनियमिततेस मान्यता असल्याचे गृहित धरता येणार नाही. सदर प्रशासकीय मान्यता देणेपूर्वी अथवा नंतरही या कामावर कोणतीही अनियमितता झालेली असल्यास अथवा आढळल्यास सदर प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याने ती नियमित झालेली आहे असे गृहीत धरता येणार नाही.

- ७) सदर योजनेसाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही. या संदर्भात प्रचलित शासन निर्णय, वित्तीय अधिकार मर्यादा, विहित केलेली निविदा कार्यपद्धती यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
- ८) सदर योजना प्रस्तावित प्रशासकीय मान्यतेमध्ये अंतर्भूत किंमतीला सक्षम स्तरावरून तांत्रिक मान्यता प्राप्त करून घ्यावी.
- ९) संपूर्ण योजना ही सदर प्रशासकीय मान्यता किंमतीच्या मर्यादेत पूर्ण करावी.
- १०) सदर योजनेच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देताना अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या साहित्याच्या वहन अंतराबाबत व उपलब्ध साहित्याचा पुनःवापर करणे, याबाबत पुनःश्च खातरजमा करण्यात यावी.

सदर शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक विअप्र-१०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम भाग-२, दिनांक १७.०४.२०१५, भाग पहिला, उपविभाग तीन, अनुक्रमांक ४, परिच्छेद क्रमांक २७(२) अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार तसेच नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.२७/२४/१४३४, दिनांक २४.०१.२०२४ (कायार्सन-१४३४) व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.६९/२०२४/व्यय १२, दिनांक ०२.०२.२०२४ नुसार दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

या योजनेस प्रदान करण्यात आलेली प्रशासकीय मान्यता या विभागातील खारभूमी कार्यासनाच्या प्रशासकीय मान्यता नोंद वहीत ३० या अनुक्रमांकावर नोंदविण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४०८१६०१४८१२२७ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(रोशन हटवार)

सहपत्र:- परिशिष्ट-अ

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.उप मुख्यमंत्री, (नगर विकास, गृह निर्माण व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, यांचे प्रधान सचिव, मुंबई.

४. मा. उप मुख्यमंत्री, (वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क) महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, यांचे प्रधान सचिव, मुंबई.
५. मा.मंत्री (खारभूमी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व मा.मंत्री /मा. राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
७. मा. विरोधी पक्ष नेते, विधानपरिषद / विधानसभा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
८. अपर मुख्य सचिव (जलसंपदा) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
९. सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
१०. सचिव (लाभक्षेत्र विकास), जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
११. महालेखापाल १/२, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
१२. महालेखापाल १/२, महाराष्ट्र राज्य (लेखापरीक्षा), मुंबई / नागपूर.
१३. जिल्हाधिकारी, पालघर.
१४. मुख्य अभियंता, (द व प्र) व सह सचिव यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई.
१६. आंतर वित्त सल्लागार व सह सचिव यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१७. उप सचिव (लघु पाटबंधारे) यांचे स्वीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१८. प्रकल्प संचालक व अधीक्षक अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे.
१९. अवर सचिव (खारभूमी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. अवर सचिव, अर्थ शाखा १/२, मंत्रालय, मुंबई.
२१. कक्ष अधिकारी, वित्त विभाग/अर्थ-२, मंत्रालय, मुंबई.
२२. कक्ष अधिकारी, नियोजन विभाग (कार्यासन -१४३४) , मंत्रालय, मुंबई.
२३. खारभूमी कार्यासन, संग्रहार्थ.

(शासन निर्णय जलसंपदा विभाग क्र.खाभूयो-२०२१/प्र.क्र.२२०(भाग-२)/खारभूमी
दिनांक : ०८/०८/२०२५ चे सहपत्र)

परिशिष्ट अ

जुली खारभूमी योजना, ता. वसई, जि. पालघर या योजनेच्या नूतनीकरणाचे कामाच्या अंदाजपत्रकास
प्रशासकीय मान्यता मिळणेबाबतच्या प्रस्तावातील उपशीर्षनिहाय तरतुदी

अ.क्र	उपशीर्ष	अंदाजपत्रकीय किंमत (रुपये)
१	अ- प्राथमिक कामे	०.००
२	ब- भूमी संपादन	०.००
३	क- कामे बंधारा व फ- आर.एच.टी. वर्क	८,४८,२४,८४७.००
५	के- इमारती	०.००
६	एम- वृक्षारोपण	०.००
७	ओ- संकीर्ण	०.००
८	पी- देखभाल	०.००
९	आर- दळणवळण	०.००
	एकूण कामे रुपये	८,४८,२४,८४७.००
	कामगार विमा १ %	८,४८,२४८.००
	गौण खनिज	९४,१६,६२३.००
	जी.एस.टी. चार्जेस १८ %	१,५२,६८,४७२.००
	अनुषांगिक खर्च १० %	८४,८२,४८५.००
	एकूण रुपये	११,८८,४०,६७५.००

(रोशन हटवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन